

सार्वजनिक बांधकाम विभाग

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ९ नोव्हेंबर १९९८

110

भारताचे संविधान.

क्रमांक से.नं. १०९७/२३७/आस्थापना-२.—भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद ३०९ च्या परंतुकाद्वारे प्रशन करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्राचे राज्यपाल याद्वारे सार्वजनिक बांधकाम विभाग व पाटबंधारे विभाग यांतील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), गट "व" अराजगत्रित (सेवाप्रवेश) नियम, १९९८ मध्ये सुधारणा करण्यासाठी पुढील नियम करित आहेत :—

१. या नियमांना, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पाटबंधारे विभाग यांतील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), गट "व" अराजगत्रित (सेवाप्रवेश) (सुधारणा) नियम, १९९८ असे म्हणावे.

२. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पाटबंधारे विभाग यांमधील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), गट-व अराजगत्रित (सेवाप्रवेश) नियम, १९९८ यापुढे ज्याचा "मुख्य नियम" असा उल्लेख करण्यात आला आहे.) मधील नियम २ ऐवजी खालील नियम दाखल करण्यात येईल—

"(२) व्याख्या.—या नियमांमध्ये, संदर्भानुसार दुसरा अर्थ अपेक्षित नसेल तर—

(अ) "शासन" म्हणजे महाराष्ट्र शासन.

(ब) "अंशकालिक" किंवा "दूरशिक्षण पदविका" म्हणजे जी तीन वर्षे कालावधीच्या स्थापत्य अभियांत्रिकी पदविकेशी समतुल्य आहे अशी, शासनाने मान्यता दिलेली अंशकालिक किंवा दूरशिक्षण स्थापत्य अभियांत्रिकी पदविका."

३. मुख्य नियमांच्या नियम ३ मध्ये खंड (अ) ऐवजी खालील खंड दाखल करण्यात येईल :—

(अ) पुढील व्यक्तीतून योग्यतेच्या अधीन सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीने—

(एक) स्थापत्य अभियांत्रिकी सहायक हे पद धारण करणाऱ्या व त्या पदावरील तीन वर्षांपेक्षा कमी नसेल इतकी नियमित सेवा ज्यांनी पूर्ण केलेली आहे आणि अभियांत्रिकी अधिकारी महाविद्यालय यांच्याकडून घेण्यात येणारी कनिष्ठ अभियंता या पदाची अर्हताकारी परीक्षा ज उत्तीर्ण झालेले आहेत, किंवा

(दोन) स्थापत्य अभियांत्रिकी सहायक पद धारण करणाऱ्या ज्या व्यक्तींनी अंशकालिक किंवा दूरशिक्षण पदविका धारण केलेली आहे, किंवा "

४. मुख्य नियमांच्या नियम ४ ऐवजी खालील नियम दाखल करण्यात येईल :—

"४. या पदावरील नेमणुका नियम ३ मधील खंड (अ) चे उपखंड (एक) व (दोन) नुसार पदोन्नतीने व नामनिर्देशनाने, १०:५:८५ या गुणोत्तरात करण्यात येईल."

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

अ. बा. पवार,

शासनाचे सचिव.

PUBLIC WORKS DEPARTMENT

Mantralaya, Mumbai 400 0032, dated the 9th November 1998

CONSTITUTION OF INDIA.

No. RTR. 1097/237/Estt-2.— In exercise of the powers conferred by the proviso to article 309 of the Constitution of India, the Governor of Maharashtra is hereby pleased to make the following rules to amend the junior Engineer (Civil) Group-B non-gazetted in the Public Works Department and the Irrigation Department (Recruitment) Rules, 1998, namely :—

1. These rules may be called the Junior Engineers (Civil) Group-B non-gazetted in the Public Works Department and Irrigation Department (Recruitment) (Amendment) Rules, 1998.

2. For rule 2 of the Junior Engineers (Civil) Group-B non-gazetted in the Public Works Department and Irrigation Department (Recruitment) Rules, 1998 (hereinafter referred to as "the principal rules"), the following shall be substituted, namely :—

"2. *Definitions.*—In these rules, unless the context otherwise requires,—

(a) "Government" means the Government of Maharashtra;

(b) "Part time or Distance Learning Diploma" means a part-time or Distance Learning Diploma in Civil Engineering, recognised by Government, which is equivalent to three years Diploma in Civil Engineering."

3. In rule 3 of the principal rules, for clause (a), the following clause shall be substituted, namely :—

(a) by promotion of a suitable person on the basis of seniority subject to fitness from amongst the persons,—

(i) holding the post of Civil Engineering Assistant who have passed the qualifying examination for the post of Junior Engineer conducted by the Engineering Staff College, having not less than three years regular service in that post; or

(ii) holding the post of Civil Engineering Assistant who possess a Part-time or Distance Learning Diploma; or".

4. For rule 4 of the principal rules, the following rules shall be substituted, namely :—

"4. Appointment to the post by promotion under sub-clauses (i) and (ii) of clause (a) of rule 3 and by nomination shall be made in the ratio of 10 : 5 : 85."

By order and in the name of the Governor of Maharashtra,

A. B. PAWAR,
Secretary to Government.

शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई